

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

**मा.विधी समिती**

कार्यपत्रिका क्रमांक - १३

**सभावृत्तांत**

दिनांक - ०४/०६/२०२१

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०४/०६/२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील मा.सभापती, विधी समिती यांचे दालनात मा.उपसचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.कोरोना/ २०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि. ३ जुलै २०२० अन्वये ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) आयोजित करणेत आली होती. सदर सभेत खालीलप्रमाणे काही सन्मा.सदस मा.सभापती, विधी समिती यांचे दालनात तर काही सन्मा.सदस्य ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) उपस्थित होते.

१. मा.स्वीनल कपिल म्हेत्रे - सभापती
२. मा.वसंत प्रभाकर बोराटे
३. मा.भोंडवे संगिता राजेंद्र
४. मा.सुजाता सुनिल पालांडे
५. मा.चौगुले सीमा दत्तात्रय
६. मा.पौर्णिमा रविंद्र (आप्पा) सोनवणे
७. मा.अमित राजेंद्र गावडे

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

दिनांक ०७/०५/२०२१ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १२) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

ठराव क्रमांक - ३७

विषय क्रमांक - ०१

दिनांक - ०४/०६/२०२१

विभाग - ड क्षेत्रीय विद्युत

सुचक : मा.स्विनल म्हेत्रे

अनुमोदक : मा.सुजाता पालांडे

संदर्भ : मा.अतिरिक्त आयुक्त (२) यांचे पत्र क्र.डक्षे/वि/वाकड/१३८/२०२१, दि.२०/०५/२०२१

विषय - काळेवाडी फाटा येथे वाकड कस्पटेवस्ती ते पिंपरी (काळेवाडी) ग्रेड सेपरेटर बांधणे या कामांतर्गत विद्युत विषयक कामे करणे या कामाचे स्थळ बदलास मान्यता मिळणेबाबत...

विषय क्रमांक ०१ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक - ३८

दिनांक - ०४/०६/२०२१

सुचक : मा.स्विनल म्हेत्रे

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.डक्षेका/१/कावि/२३१/२०२१, दि.२७/०५/२०२१

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

हिंजवडी फेज २ येथे ई-बसेस चार्जिंग करणेकामी आवश्यक असणारी विद्युत यंत्रणा बसविणे कामी म.रा.वि.वि.कं. कडील कोटेशन प्रमाणे काम करून मिळणे बाबत मा.अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. यांनी पत्र क्रमांक पीएमपीएमएल/सीएमडी/विद्युत/२३२७/२०२० दिनांक - २६/१०/२०२० रोजी चे पत्रान्वये कळविले आहे. सदर ठिकाणचे म.रा.वि.वि.कं. कडील ३००० केव्हीए क्षमतेचे चार्जिंग स्टेशन उभारणीचे अंदाजपत्रक सादर केलेले आहे. सदर कामासाठी दि.०२/०२/२०२१ रोजी पी.एम.पी.एल.चे प्रतिनिधी श्री.कोळेकर यांचे समवेत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्या बाबत पिंपरी चिंचवड महानगर पालिका विद्युत विषयक कामासाठी वापरत असलेल्या दरसुची प्रमाणे अंदाजपत्रक तयार केले असता सदर कामासाठी र.रु.१ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. सदर र.रु.१ कोटी इतक्या रकमेस प्रशासकिय मान्यता मिळणेस तसेच म.रा.वि.वि.कं. कडील कोटेशन प्रमाणे सदर ठिकणी उच्चदाब ग्राहक होणे कामी म.रा.वि.वि.कंपनीस र.रु.९८ लक्ष अदा करणेस मान्यता मिळणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(स्वीनल कपिल म्हेत्रे )

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/२८४/२०२१

दिनांक : ०४/०६/२०२१



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.